

Date: 13th May, 2022

To,
Manager-CRD **BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

Dear Sir/Madam,

Scrip Code: 508954

Sub.: Newspaper Publication of notice of Postal Ballot of Finkurve Financial Services Limited ("The Company") under Regulation 47 of the SEBI (Listing of Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015.

With reference to Regulation 47 and other applicable regulations, if any, of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please note that the notice of Postal Ballot of the Company has been dispatched to shareholders of the Company through an e-mail by NSDL on 11th May, 2022.

The same has been published in Financial Express having nationwide circulation on 12th May, 2022 and The Global Times Newspaper circulating in Mumbai on 13th May, 2022.

The copy of the newspapers cuttings is enclosed herewith.

Kindly take the above on your record and acknowledge the receipt of the same.

Thanking you,

Yours faithfully,

For Finkurve Financial Services Limited

Sunny Parekh

Company Secretary & Compliance Officer

M. No. ACS 32611

Encl.: A/a



FINANCIAL EXPRESS



last date of submission of bids.

Name of corporate debtor

Date of incorporation of corporate debtor

ith the interim resolution arofessional

GUJARAT STATE ELECTRICITY CORPORATION LTD. Vidyut Bhayan, Race Course, Vadodara, India - 390007 Ph: 91-265-6612341, Fax: 91-265-2355195 e-mail: cefuel.gsecl@gebmail.com | Website : www.gsecl.in CIN: U40100GJ1993SGC019988

Tender Notice No. GSECL/ Fuel/ Imp Coal/ 5500 GAR/ IIA/ 2022 :

Electricity Corporation Limited. GSECL invites the above tenders from eligible bidders through e-tendering process. The Tender Specification and Bidding Documents may be downloaded from the websites https://gsecl.nprocure.com or https://www.nprocure.com (For VIEW, DOWNLOAD & ON-LINE SUBMISSION) and www.gsecl.in (For VIEW & DOWNLOAD) Interested and eligible bidders may submit their "On-line Tender" and "Physica Tender" as prescribed in the Tender Document before the due date and time of submission. Please be in touch with the Websites for corrigendum, etc. if any, till the

> Chief Engineer (Fuel) GSECL, Corporate Office, Vadodara, Gujarat (India)

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड CONTAINER CORPORATION OF INDIA LTD. (भारत सरकार का उपक्रम) (A govt. of India Undertaking) Building, 2nd Floor, Okhla Indi. Estate (Opp. NSIC Okhla Metro Station), Ne TENDER NOTICE (E-TENDERING MODE ONLY)

Online tenders in Single Bid system are invited for Supply, Installation, Testing and Commissioning of 01 Nos. Pitless Electronic in-motion Weigh Bridge of 140 MT capacity (as per RDSO specification No. WD-29-MISC-19) including construction of weigh bridge house / console room in common entry line at ICD Tughlakabad, Delhi on Turnkey Basis including AMC. The bid document can only be downloaded after paying Rs. 1000/- through online from the website (www.tenderwizard.com/CCIL). CON/A-I/T/EIMWB-05/2022

Rs. 4533560/- (inclusive of GST) Estimated Cost 90 days for SITC and six years for AMC Period of the contract arnest Money Deposit* Rs. 90671/- (through e-payment) as per clause 3.0 of Section-I Rs. 1000/- inclusive of all taxes and duties through epayment Rs. 2675/- (inclusive of 18% GST) through e-payment which is Non-refundable Date of Sale (On Line) From 12.05.2022 at 16:00 Hrs. to 02.06.2022 up to 17:00 Hrs. Date & Time of submission 03.06.2022 up to 13:00 Hrs. (E-Tendering Mode Only) Date & Time of Opening 03.06.2022 at 15:30 Hrs.

CONCOR reserves the right to reject any or all the tenders without assigning any reasons thereof. For complete details logon to www.tenderwizard.com/CCIL.

Group General Manager / Technical (Area-1) FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT

Authority under which corporate debtor is RoC-Kolkata

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF BANSAL OIL EXTRACTION PRIVATE LIMITED

02.05.1994

M/S BANSAL OIL EXTRACTION PRIVATE LIMITED

104 S. P. Mukheriee Road, Sanar Trade

floor, Kolkata - 700 026, West Bengal, India

incorporated/registered Corporate Identity No. / Limited Liability U15141WB1994PTC063075 Identification No. of corporate debtor Address of the registered office and principal Registered Office: 113, Park Street, 7th Floor office (if any) of corporate debtor North Block, Kolkata-700016, West Bengal, India Insolvency commencement date in respect of 10.05.2022 corporate debtor Estimated date of closure of insolvency 06.11.2022 Name and registration number of the insolvency Mr. Yogesh Gupta professional acting as interim resolution professional IBBI/IPA-001/IP-P00349/2017-18/10650 Address and e-mail of the interim resolution Address: S Jaykishan, Chartered Accountants Sui professional, as registered with the Board No. 2D, 2E, 2nd floor, 12, Ho Chi Minh Sarani Kolkata-700071, West Bengal, India E-mail ID: yogeshgupta31@rediffmail.com Address and e-mail to be used for correspondence Address: LSI Resolution (P) Limited

E-mail ID: cirp.bansaloil@gmail.com Last date for submission of claims 24.05.2022 Classes of creditors, if any, under clause (b) of NotApplicable as per Information available with IRP sub-section (6A) of section 21, ascertained by

Names of Insolvency Professionals identified to Not Applicable as per Information available with IRP act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class) 4. (a) Relevant Forms and Web link: https://www.ibbi.gov.in/home/downloads

Notice is hereby given that the National Company Law Tribunal Kolkata Bench has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the BANSAL OIL EXTRACTION PRIVATE The creditors of BANSAL OIL EXTRACTION PRIVATE LIMITED, are hereby called upon to submit the

daims with proof on or before 24.05.2022 to the interim resolution professional at the address mentioned The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No. 13 to act is authorised representative of the class [specify class] in Form CA. - this clause is not applicable at present Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. Mr. Yogesh Gupta

Place: Kolkata

Interim Resolution Professional IBBVIPA-001/IP-P00349/2017-18/10650

"IMPORTANT

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contants. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals adversing in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

FINKURVE FINANCIAL SERVICES LIMITED

CIN: L65990MH1984PLC032403 Regd. Office: 202/A, 02nd Floor, Trade World, D-Wing, Kamala Mills Compound, S. B. Marg, Lower Parel West, Mumbai, Maharashtra - 400013. Tel: 022-42441200 Email: finkurvefinancial@gmail.com • Website: www.arvog.com

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

Members of the Company are hereby informed that a Postal Ballot Notice seeking Members approval on the resolutions set out in the said Notice has been sent electronically to the Members whose e-mail address are registered with the Company or with the depository (ies) / depository participants as on Friday, 06th May, 2022 i.e. the Cut-Off date. The Company shall be completing electronic dispatch of the Postal Ballot Notice by **12th May, 2022**.

In compliance with General Circular No. 20/2021 dated 08th December 2021 issued by the Ministry of Corporate Affairs read with other relevant circulars, physical copy of the Postal Ballot Notice and Postal Ballot Form and pre-paid business reply envelope are not being sent to the Members for this Postal Ballot. The communication of the assent or dissent of the Members would take place through the remote e-voting system only.

The Postal Ballot Notice is also available on Company's website at www.arvog.com and on the website of the BSE Limited at www.bseindia.com and on website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. Members who have not received the Postal Ballot Notice may download it from the above-mentioned web address.

Instructions for remote e-voting:

The Company has engaged the services of NSDL as the agency to provide remote e-voting facility. The detailed procedure for casting of votes through remote a-voting has been provided in Notes of the Postal Ballot Notice. Voting rights shall be reckoned on the Paid-up value of Equity Shares registered in the name of Members as on the Cut-off date. Any person who is not a Member as on the Cut-off date shall treat this notice for information purpose only.

The Members may cast their votes through remote e-voting during the period mentioned below:

On Friday, 13th May, 2022 at 09.00 a.m. (IST) Commencement of remote e-voting

End of remote e-voting On Saturday, 11th June, 2022 at 05.00 p.m. (IST) E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time; thereafter the e-voting module shall be forthwith disabled by NSDL upon expiry of

the aforesaid period. Manner of registering/updating e-mail address:

a. Members holding shares in dematerialized mode can register/update their email address with their respective Depository Participants with whom they maintain their demat account(s).

b. The Members holding shares in physical form and who have not registered their email addresses with Company/ Link Intime India Private Limited (Company's Registrar and Share Transfer Agent), may get their email addresses registered by visiting link: https://linkintime.co.in/ emailreg/email register.html

The Resolutions, if approved, shall be deemed to have been passed on the last day of remote e-voting i.e. Saturday, 11th June, 2022. Results of the e-voting will be declared by the Company on or before Monday, 13th June, 2022 on its website www.arvog.com and will be communicated to BSE Limited at www.bseindia.com and will also be available on website of NSDL at www.evoting.nsdl.com.

In case of any queries, you may refer the ("FAQs") for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or contact NSDL (Add: Times Tower, 1st Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013) or on toll free no.: 1800 1020 990 / 1800 224430 or send a request

Place: Mumbai

at evoting@nsdl.co.in.

By the Order of the Board of **Finkurve Financial Services Limited** Date: 12th May, 2022 **Sunny Parekh**



This advertisement is for information purposes only and not for publication, distribution, or release directly or indirectly outside India. This is not an announcement for the offer document. All capitalized terms used herein and not cefined herein shall have the meaning assigned to them in the Letter of Offer dated May 2, 2022 (the "Letter of Offer" or "LOF") filed with the BSE Limited ("BSE") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") for information and dissemination on the SEBI's website pursuamt to the proviso to Regulation 3 of the Securities Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018 ("SEBI (ICDR) Regulations")

N.C.L. RESEARCH AND FINANCIAL SERVICES LIMITED

Our Company was originally incorporated as "Navneet Commercial Company Limited" on February 4, 1985 under the Companies Act, 1956, vide Certification of Incorporation bearing registration number 7001 of 1985 issued by the Registrar of Companies, Uttar Pradesh, Kanpur, We received Certificate of Commencement of Business dated April 15, 1985 issued by the Registrar of Companies, Uttar Pradesh, Kanpur, Subsequently, the name of our Company was changed to "N.C.L. Research And Financial Services Limited" and a fresh Certificate of Incorporation consequent upon change of name was issued on September 9, 1992 by the Registrar of Companies, Uttar Pradesh, Kanpur.

Registered Office: 3rd Floor, Bhagyodaya Building, 79 Nagindas Master Road, Fort, Mumbai - 400023, Maharashtra, India

Tel: +91 22 2270 3249 | Website: www.nclfin.com | E-mail: ncl.research@gmail.com

Contact Person: Priya Mittal, Company Secretary and Compliance Officer

PROMOTER: MR. VIJAY J. PODDAR

ISSUE OF UP TO 48,86,28,000 EQUITY SHARES WITH A FACE VALUE OF ₹1/- EACH ("RIGHTS EQUITY SHARES") FOR CASH AT A PRICE OF ₹1/- PER RIGHTS EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF 'NIL PER RIGHTS EQUITY SHARE) FOR AN AMOUNT AGGREGATING UPTO ₹4.886.28 LAKHS ON RIGHTS BASIS IN THE RATIO OF 21 RIGHTS EQUITY SHARES FOR EVERY 25 FULLY PAID UP EQUITY SHARES) HELD BY THE EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, I.E. MAY 9, 2022, THE ISSUE PRICE IS 1 TIME OF THE FACE VALUE OF THE RIGHTS EQUITY SHARES, FOR FURTHER DETAILS, PLEASE REFER TO THE CHAPTER TITLED "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 1116 OF THE LETTER OF OFFER.

ISSUE PROGRAMME							
ISSUE OPENS ON	LAST DATE FOR ON MARKET RENUNCIATION*	ISSUE CLOSES ON*					
MONDAY, MAY 16, 2022	MONDAY, MAY 23, 2022	FRIDAY, MAY 27, 2022					

*Eligible Equity Shareholders are requested to ensure that renunciation through off-market transfer is completed in such a manner

that the Rights Entitlements are credited to the demat account of the Renouncees on or prior to the Issue Closing Date. *Our Board will have the right to extend the Issue Period as it may determine from time to time but not exceeding 30 days from the Issue Opening Date (inclusive of the Issue Opening Date). Further, no withdrawal of Application shall be permitted by any Applicant

ASBA*

after the Issue Closing Date.

Simple, Safe, Smart way of Application - Make use of it!!!

*Application Supported by Blocked Amount (ASBA) is a better way of applying to issues by simply blocking the fund in the bank account, investors can avail the same. For further details check section on ASBA below.

In accordance with Regulation 76 of the SEBI (ICDR) Regulations, SEBI Circulars no. SEBI/CFD/DIL/ASBA/1/2009/30/12 dated Decedmber 30, 2009, CIR/CFD/DIL/1/2011 dated April 29, 2011 and SEBI/HO/CFD/DIL2/CIR/P/2020/13 dated January 22, 2020 ("SEBI ASBA Circulars"), all Investors desiring to make an Application in this Issue are mandatorily required to use the ASBA process. Investors should carefully read the provisions applicable to such Applications before making their Application through ASBA. For details "Procedure for Application through the ASBA Process" on page 118 of Letter of Offer. Please note that in accordance with Regulation 77A of the SEBI (ICDR) Regulations read with the SEBI Rights Issue Circular, the credit of Rights Entitlements and Allotment of Rights Equity Shares shall be made in dematerialized form only. Accordingly, Eligible Equity Shareholders holding Equity Shares in physical form as on Record Date and desirous of subscribing to Rights equity shares in this issue are advised to furnish the detailsof their demat account to the registrar to the issue at least two working days prior to the Issue Closing Date, i.e., May 27, 2022 to enable the credit of their Rights Entitlements in their respective demat accounts at least one day before the Issue Closing Date. They may also communicate with Registrar with the helpline number +91 22 2301 2518 / 8261 and their email address: support@purvashare.com.

Prior to the issue opening date, the rights entitlement of those resident eligible equity shareholders, among others, who hold equity shares in physical form and whose demat account details are not available with our company or the registrar, shall be credited in a demat suspense escrow account opened by our company. The Rights Entitlements of the Physical Shareholders who do not furnish the details of their demat account to the Registrar not later than two Working Days prior to the Issue Closing Date, i.e., May 27, 2022 shall lapse and shall not be entitled a to make an application for rights equity shares against their entitlements with respect to the equity shares held in physical form.

PROCEDURE FOR APPLICATION

In accordance with Regulation 76 of the SEBI ICDR Regulations, the SEBI Rights Issue Circulars and the ASBA Circulars, all Eligible Shareholders desiring to make an Application in this Issue are mandatorily required to use the ASBA process. Eligible Shareholders should carefully read the provisions applicable to such Applications before making their Application through ASBA. For details, see 'Making of an Application through the ASBA Process' beginning on page 118 of this Letter of Offer.

PROCEDURE FOR APPLICATION THROUGH THE ASBA PROCESS

Eligible Shareholders, wishing to participate in this Issue through the ASBA facility, is required to have an ASBA enabled bank account with an SCSB, prior to making the Application. Shareholders desiring to make an Application in this Issue through ASBA process, may submit the Application Form in physical mode to the Designated Branches of the SCSB or online/ electronic Application through the website of the SCSBs (if made available by such SCSB) for authorizing such SCSB to block Application Money payable on the Application in their respective ASBA Accounts.

Eligible Shareholders should ensure that they have correctly submitted the Application Form and have provided an authorisation to the SCSB, via the electronic mode, for blocking funds in the ASBA Account equivalent to the Application Money mentioned in the Application Form, as the case may be, at the time of submission of the Application

For the list of banks which have been notified by SEBI to act as SCSBs for the ASBA process, please refer to https://www.sebi.gov.in/sebiweb/other/OtherAction.do?doRecognisedFpi=yes&intmld=34.

Please note that subject to SCSBs complying with the requirements of the SEBI circular bearing reference number CIR/ CFD/DIL/13/2012 dated September 25, 2012, within the periods stipulated therein, Applications may be submitted at the Designated Branches of the SCSBs. Further, in terms of the SEBI circular bearing reference number CIR/CFD/DIL/1/2013 dated January 2, 2013, it is clarified that for making Applications by SCSBs on their own account using ASBA facility, each such SCSB should have a separate account in its own name with any other SEBI registered SCSB(s). Such account shall be used solely for the purpose of making an Application in this Issue and clear demarcated funds should be available in such

The Lead Manager, our Company, its directors, its employees, affiliates, associates and their respective directors and officers and the Registrar shall not take any responsibility for acts, mistakes, errors, omissions and commissions etc., in relation to Applications accepted by SCSBs, Applications uploaded by SCSBs, Applications accepted but not uploaded by SCSBs or Applications accepted and uploaded without blocking funds in the ASBA Accounts.

APPLICATION BY ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS HOLDING EQUITY SHARES IN PHYSICAL FORM Please note that in accordance with Regulation 77A of the SEBI ICDR Regulations read with the SEBI Rights Issue Circulars.

the credit of Rights Entitlements and Allotment of Equity Shares shall be made in dematerialised form only. Accordingly, Eligible Equity Shareholders holding Equity Shares in physical form as on Record Date and desirous of subscribing to Equity Shares in this Issue are advised to furnish the details of their demat account to the Registrar or our Company at least two Working Days prior to the Issue Closing Date, to enable the credit of their Rights Entitlements in their respective demat accounts at least one day before the Issue Closing Date. The Rights Entitlements of the Physical Shareholders who do not furnish the details of their demat account to the Registrar not later than two Working Days prior to the Issue Closing Date,

PLEASE NOTE THAT THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS WHO HOLD EQUITY SHARES IN PHYSICAL FORM AS ON RECORD AND WHO HAVE NOT FURNISHED THE DETAILS OF THEIR RESPECTIVE DEMAT ACCOUNTS TO THE REGISTRAR ATLEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE ISSUE CLOSING DATE, SHALL NOT BE ELIGIBLE TO MAKE AN APPLICATION FOR RIGHTS EQUITY SHARES AGAINST THEIR RIGHTS ENTITLEMENTS WITH RESPECT TO THE EQUITY SHARES HELD IN PHYSICAL FORM

ALLOTMENT OF THE RIGHTS EQUITY SHARES IN DEMATERIALIZED FORM

Please note that the rights equity shares applied for in this issue can be allotted only in dematerialized form and to the same depository account in which our equity shares are held by such investor on the record date.

DISPATCH AND AVAILABILITY OF ISSUE MATERIALS

The dispatch of Abridged Letter of Offer and Rights Entitlement Letter along with the Application form has been completed on May 11, 2022 by the Registrar to the Issue to all the Eligible Equity Shareholders of the company, whose name appeared in the Register of Members/Beneficial Owners of the company as on record date, i.e., May 9, 2022 in electronic form through e-mail on May 11, 2022 to the equity shareholders who have registered email ids and physically through speed/registered post on May 11, 2022. Investors can access the Letter of Offer, the Abridged Letter of Offer and the Application Form (provided the Eligible Equity Shareholders is eligible to subscribe for the Rights Equity Shares under applicable laws on the websites of (i) Our Company's website at www.nclfin.com; (ii) Registrar to the Issue's website at support@purvashare.com; (iii) BSE website at www.bseindia.com.

Eligible Equity Shareholders can obtain the details of their respective Rights Entitlements from the website of the Registrar to the Issue at support@purvashare.com by entering their DP-ID and Client-ID and PAN.

CREDIT OF RIGHTS ENTITLEMENTS IN DEMAT ACCOUNTS OF ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS In accordance with Regulation 77A of the SEBI ICDR Regulations read with the SEBI Rights Issue Circulars, the credit of

Rights Entitlements and Allotment of Equity Shares shall be made in dematerialized form only. Prior to the Issue Opening Date, our Company shall credit the Rights Entitlements to (i) the demat accounts of the Eligible Equity Shareholders holding the Equity Shares in dematerialised form; and (ii) a demat suspense escrow account opened by our Company, for the Eligible Equity Shareholders which would comprise Rights Entitlements relating to (a) Equity Shares held in a demat suspense account pursuant to Regulation 39 of the SEBI Listing Regulations; or (b) Equity Shares held in the account of IEPF authority; or (c) the demat accounts of the Eligible Equity Shareholder which are frozen or suspended for debit / credit or details of which are unavailable with our Company or with the Registrar on the Record Date; or (d) Equity Shares held by Eligible Equity Shareholders holding Equity Shares in physical form as on Record Date where details of demat accounts are not provided by Eligible Equity Shareholders to our Company or Registrar; or (e) instances where credit of the Rights Entitlements returned/ reversed/failed; or (f) Equity Shares, the ownership of which is currently under dispute, including in any court proceedings.

APPLICATION ON PLAIN PAPER UNDER ASBA PROCESS

An Eligible Equity Shareholder in India who is eligible to apply under the ASBA process may make an Application to subscribe to this Issue on plain paper in case of non-receipt of Application Form as detailed above. In such cases of non-receipt of the Application Form through e-mail or physical delivery (where applicable) and the Eligible Equity Shareholder not being in a position to obtain it from any other source may make an Application to subscribe to this Issue on plain paper with the same details as per the Application Form that is available on the website of the Registrar, Stock Exchanges or the Lead Manager. An Eligible Equity Shareholder shall submit the plain paper Application to the Designated Branch of the SCSB for authorising such SCSB to block Application Money in the said bank account maintained with the same SCSB. Applications on plain paper will not be accepted from any Eligible Equity Shareholder who has not provided an Indian address or is a U.S. Person or in the United States. Please note that the Eligible Equity Shareholders who are making the Application on plain paper shall not be entitled to

renounce their Rights Entitlements and should not utilize the Application Form for any purpose including renunciation even if it is received subsequently. The Application on plain paper, duly signed by the Eligible Equity Shareholder including joint holders, in the same order and

as per specimen recorded with his/her bank, must reach the office of the Designated Branch of the SCSB before the Issue Closing Date and should contain the following particulars: Name of our Company, being N.C.L. Research And Financial Services Limited;

- Name and address of the Eligible Equity Shareholder including joint holders (in the same order and as per specimen
- recorded with our Company or the Depository); Folio Number (in case of Eligible Equity Shareholders who hold Equity Shares in physical form as on Record Date) / DP
- iv. Except for Applications on behalf of the Central or State Government, the residents of Sikkim and the officials appointed by the courts, PAN of the Eligible Equity Shareholder and for each Eligible Equity Shareholder in case of joint names.
- irrespective of the total value of the Equity Shares applied for pursuant to this Issue v. Number of Equity Shares held as on Record Date;
- vi. Allotment option only dematerialised form;
- vii. Number of Equity Shares entitled to:
- viii. Number of Equity Shares applied for within the Rights Entitlements:
- ix. Number of additional Equity Shares applied for, if any (applicable only if entire Rights Entitlements have been applied for); x. Total number of Equity Shares applied for;
- xi. Total amount paid at the rate of ₹1 per Equity Share:
- xii. Details of the ASBA Account such as the SCSB account number, name, address and branch of the relevant SCSB; xiii. In case of non-resident Eligible Equity Shareholders making an application with an Indian address, details of the NRE/
- FCNR/NRO account such as the account number, name, address and branch of the SCSB with which the account is xiv. Authorisation to the Designated Branch of the SCSB to block an amount equivalent to the Application Money in the ASBA
- xv. Signature of the Eligible Equity Shareholder (in case of joint holders, to appear in the same sequence and order as they appear in the records of the SCSB); and

xvi. All such Eligible Equity Shareholders are deemed to have accepted the following:

"I/ We will not offer, sell or otherwise transfer any of the Rights Equity Shares which may be acquired by us in any jurisdiction or under any circumstances in which such offer or sale is not authorized or to any person to whom it is unlawful to make such offer, sale or invitation except under circumstances that will result in compliance with any applicable laws or regulations. We satisfy, and each account for which we are acting satisfies, all suitability standards for Shareholders in investments of the type subscribed for herein imposed by the jurisdiction of our residence.

If We understand and agree that the Rights Entitlement and Rights Equity Shares may not be reoffered, resold, pledged or otherwise transferred except in an offshore transaction in compliance with Regulation S, or otherwise pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the US Securities Act. I/ We (i) am/ are, and the person, if any, for whose account I/ we am/ are acquiring such Rights Entitlement and/ or the

Rights Equity Shares is/ are, outside the U.S., (ii) am/ are not a "U.S. Person" as defined in ("Regulation S"), and (iii) is/ are acquiring the Rights Entitlement and/ or the Rights Equity Shares in an offshore transaction meeting the requirements

If We acknowledge that the Company, the Lead Manager, its affiliates and others will rely upon the truth and accuracy of the foregoing representations and agreements." In cases where Multiple Application Forms are submitted for Applications pertaining to Rights Entitlements credited to the

same demat account or in demat suspense escrow account, as applicable, including cases where a Shareholders submits Application Forms along with a plain paper Application, such Applications shall be liable to be rejected. Shareholders are requested to strictly adhere to these instructions. Failure to do so could result in an application being rejected, with our Company, the Lead Manager and the Registrar not having any liability to the Shareholders. The plain paper Application format will be available on the website of the Registrar at www.purvashare.com.

Our Company, the Lead Manager and the Registrar shall not be responsible if the Applications are not uploaded by the SCSB or funds are not blocked in the Shareholders' ASBA Accounts on or before the Issue Closing Date.

LAST DATE FOR APPLICATION

The last date for submission of the duly filled in the Application Form or a plain paper Application is Friday, May 27, 2022, i.e., Issue Closing Date. Our Board of Directors or ay committee thereof may extend the said date for such period as it may determine from time to time, subject to the Issue Period not exceeding 30 days from the Issue Opening Date (inclusive of the Issue Opening Date).

If the Application Form is not submitted with an SCSB, uploaded with the Stock Exchanges and the Application Money is not blocked with the SCSB, on or before the Issue Closing Date or such date as may be extended by the Board of Directors or any committee thereof, the invitation to offer contained in the Letter of Offer shall be deemed to have been declined and the Board of Directors or any committee there of shall be at liberty to dispose of the Rights Equity Shares hereby offered, as provided under the section, "Basis of Allotment" on page 135 of the Letter of Offer.

Please note that on the Issue Closing Date, Applications through ASBA process will be uploaded until 5.00 p.m. (Indian Standard Time) or such extended time as permitted by the Stock exchanges or such extended time as permitted by the Stock Exchanges.

PROCEDURE FOR RENUNCIATION OF RIGHTS ENTITLEMENTS

The Eligible Equity Shareholders may renounce the Rights Entitlements, credited to their respective demat accounts, either in full or in part (a) by using the secondary market platform of the Stock Exchanges (the "On Market Renunciation"); or (b) through an off-market transfer (the "Off Market Renunciation"), during the Renunciation Period. The Shareholders should have the demat Rights Entitlements credited/lying in his/her own demat account prior to the renunciation. The trades through On Market Renunciation and Off Market Renunciation will be settled by transferring the Rights Entitlements through the

Investors may be subject to adverse foreign, state or local tax or legal consequences as a result of trading in the Rights Entitlements, Investors who intend to trade in the Rights Entitlements should consult their tax advisor or stockbroker regarding any cost, applicable taxes, charges and expenses (including brokerage) that may be leviedfor trading in Rights Entitlements. Please note that the Rights Entitlements which are neither renounced nor subscribed by the Shareholders on or before the Issue Closing Date shall lapse and shall be extinguished after the Issue Closing Date

(a) On Market Renunciation

The Eligible Equity Shareholders may renounce the Rights Entitlements, credited to their respective demat accounts by trading/selling them on the secondary market platform of the Stock Exchanges through a registered stock-broker in the same manner as the existing Equity Shares of our Company.

In this regard, in terms of provisions of the SEBI ICDR Regulations and the SEBI Rights Issue Circulars, the Rights Entitlements credited to the respective demat accounts of the Eligible Equity Shareholders shall be admitted for trading on the Stock Exchanges under ISIN INE132F20012 subject to requisite approvals. Prior to the Issue Opening Date, our Company will obtain the approval from the Stock Exchanges for trading of Rights Entitlements. No assurance can be given regarding the active or sustained On Market Renunciation or the price at which the Rights Entitlements will trade. The details for trading in Rights Entitlements will be as specified by the Stock Exchanges from time to time.

Since we are a BSE SME listed company. The Rights Entitlements are tradable in dematerialized form only. The market lot for trading of Rights Entitlements is 1 (one) Rights Entitlements. The On Market Renunciation shall take place only during the Renunciation Period for On Market Renunciation, i.e., from May 16, 2022 to May 23, 2022 (both days inclusive). The Shareholders holding the Rights Entitlements who desire to sell their Rights Entitlements will have to do so through their registered stock-brokers by quoting the ISIN INE132F20012 and indicating the details of the Rights Entitlements they intend to trade. The Shareholders can place order for sale of Rights Entitlements only to the extent of Rights Entitlements available in their demat account

The On Market Renunciation shall take place electronically on secondary market platform of BSE under automatic order matching mechanism and on 'T+2 rolling settlement basis', where 'T' refers to the date of trading. The transactions will be settled on trade-for-trade basis. Upon execution of the order, the stock-broker will issue a contract note in accordance with the requirements of the Stock Exchanges and the SEBI.

(b) Off Market Renunciation

The Eligible Equity Shareholders may renounce the Rights Entitlements, credited to their respective demat accounts by way of an off-market transfer through a depository participant. The Rights Entitlements can be transferred in dematerialised form only. Eligible Equity Shareholders are requested to ensure that renunciation through off-market transfer is completed in such a manner that the Rights Entitlements are credited to the demat account of the Renouncees on or prior to the Issue Closing Date to enable Renouncees to subscribe to the Equity Shares in the Issue

The Shareholders holding the Rights Entitlements who desire to transfer their Rights Entitlements will have to do so through their depository participant by issuing a delivery instruction slip quoting the ISIN INE132F20012, the details of the buyer and the details of the Rights Entitlements they intend to transfer. The buyer of the Rights Entitlements (unless already having given a standing receipt instruction) has to issue a receipt instruction slip to their depository participant. The Shareholders can transfer Rights Entitlements only to the extent of Rights Entitlements available in their demat account. The instructions for transfer of Rights Entitlements can be issued during the working hours of the depository participants. The detailed rules for transfer of Rights Entitlements through off-market transfer shall be as specified by the NSDL and CDSL from time to time.

LISTING AND TRADING OF THE RIGHTS EQUITY SHARES TO BE ISSUED PURSUANT TO THE ISSUE

The existing Equity Shares are listed and traded on BSE and NSE under ISIN 'INE132F01038'. The Rights Equity shall be credited to temporary ISIN which will be frozen until the receipt of the final listing/trading approvals from the Stock Exchange. Upon receipt of such listing and trading approvals, the Rights Equity Shares shall be debited from such temporary ISIN and credited to the existing ISIN as fully paid-up equity share of our company. Our Company has received in-principle approval from BSE through letter dated April 11, 2022.

DISCLAIMER CLAUSE OF BSE It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the letter of offer has been cleared or approved by BSE Limited, nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the letter of offer. The investors are advised to refer to the letter of offer for the full text of the Disclaimer clause of the BSE Limited.

BANKER TO THE ISSUE AND REFUND BANK: Axis Bank Limited MONITORING AGENCY: Not Applicable

FOR RISK FACTORS AND OTHER DETAILS. KINDLY REFER TO THE PAGE 19 OF THE LETTER OF OFFER AND PAGE 5 OF ABRIGED LETTER OF OFFER

OTHER IMPORTANT LINKS AND HELPLINE: The Investors can visit following links for the below-mentioned purposes: a) Frequently asked questions and online/ electronic dedicated investor helpdesk for guidance on the Application process and resolution of difficulties faced by the Investors: www.purvashare.com

b) Updation of Indian address/ email address/ mobile number in the records maintained by the Registrar or our Company

 Updation of demat account details by Eligible Equity Shareholders holding shares in physical form: www.purvashare.com d) Request Letter to be sent by the non-resident Eligible Equity Shareholders to the Registrar at their email id: support@purvashare.com for updating their Indian address. The Request Letter should be accompanied by their PAN card and Address proof. Kindly note that the non-resident Equity Shareholders who do not have an Indian address are

LEAD MANAGER TO THE ISSUE

INVENTURE MERCHANT HOWARD REVOCES PUT LITE

Inventure Merchant Banker Services Private Limited 2nd Floor, Viraj Tower, Nr. Andheri Flyover (North End),

Mumbai - 400 069, Maharashtra, India. Tel No: +91 22 4075 1500 Email: compliance@inventuremerchantbanker.com

Western Express Highway, Andheri (East),

no eligible to apply for this Issue.

Website: www.inventuremerchantbanker.com

Investor Grievance Email: redressal@inventuremerchantbanker.com SEBI Registration No: INM000012003 Contact Person: Arvind Gala

P

REGISTRAR TO THE ISSUE

Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marq. Opp. Kasturba Hospital Lane, Lower Parel (E), Mumbai – 400011, Maharashtra, India Tel No.: +91 22 2301 2518 / 8261 Email: support@purvashare.com

Purva Sharegistry (India) Private Limited

Investor Grievance Email: support@purvashare.com Website: www.purvashare.com SEBI Registration No: INR000001112

Contact Person: Deepali Dhuri, Compliance Officer COMPANY SECATARY AND COMPLIANCE OFFICER

Priya Mittal 79 Nagindas Master Road, Fort, Mumbai - 400023, Maharashtra, India

Tel: +91 22 2270 3249 | Website: www.nclfin.com | E-mail: ncl.research@gmail.com

Investors may contact the Registrar to the issue or the Company Secretary and Compliance Officer for any pre-issue/ post issue related matters. All grievances relating to the ASBA process may be addressed to the Registrar to the issue, with a copy to the SCSB, giving full details such as name address of the applicant, number of Equity Shares applied for, amount buckno. ASBA Account number and the Designated Branch of the SCSB where the Application Form, or the plain paper application, as the case may be, was submitted by the ASBA.

For N.C.L. Research And Financial Services Limited

Date: May 11, 2022 Place: Mumbai

Goutam Bose Managing Director

Disclaimer: N.C.L. Research And Financial Services Limitedis proposing, subject to requisite approvals, market conditions and other considerations, to issue Equity Shares on a rights basis and has filed a Letter of Offer (LOF) with the SEBI and BSE. The LOF shall be available on website of SEBI at www.sebi.gov.in; the website of BSE at www.bseindia.com; the website of the Company at www.nclfin.com and the website of the Lead Manager at www.inventuremerchantbanker.com. Investors should note that investment in equity shares involve a degree of risk and for details relating to the same, please see the section entitled "Risk Factors" beginning on page 19 of the LOF. This announcement has been prepared for publication in India and may not be released in the United States. The announcement does not constitute an offer of Equity Shares for sale in any jurisdiction, including the United States and any Equity Shares described in this announcement may not be offered or sold in the United States.

financialexp.epap

Company Secretary & Compliance Officer

Appointment of Independent Inspection Agency for sampling & analysis of Imported Coal (Type-1) at Wanakbori, Ukai & Gandhinagar TPS of Gujarat State

ईशा मीडिया रीसर्च लिमिटेड

रजि. ऑफिस: कृशाल कमर्शियल कॉम्प्लेक्स, १०वा मजला, एम.जी.रोड, चेंबूर (प.), मुंबई - ४०० ०८९

नोटीस

याद्वारे नोटीस दिली जात आहे की सेबी (LODR) नियम, २०१५ च्या नियम ४७(१) नुसार ३१ मार्च, २०२२ रोजी संपल्लेल्या आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या Audited Financial Results वर विचार करण्यासाठी आणि त्याची नोंद घेण्यासाठी कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मिटिंग सोमवार, ३० मे, २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात ईशा मीडिया रीसर्च लिमिटेड वतीने

स्थळ : मुंबई दिनांक : १३ मे,२०२२

PUBLIC NOTICE

Re: Misplace of original registered

Deed of Conveyance RNG-6089

2011 duly registered in the office of

sub registrar Ratnagiri in respect o the Property at Mauje Kotwade Taluka and District Ratnagiri

Survey Number / Part No. 202/1 - A

202/1 - B, 202/1 - C / 2, 204/3

204/4, 205/1-B and 205 / 1 - A / 2

with a total area of 20-25-32 hector

Notice is hereby given public at large that I have lost my original

registered Deed of Conveyance

RNG-6089-2011, duly registered in

he office of sub registrar Ratnagii

in respect of the Property laying and

situated at Mauje Kotwade, Taluka

and District Ratnagiri, Surve

Number / Part No. 202/1 - A. 202/1

B, 202/1 - C / 2, 204/3, 204/4, 205/1

B and 205 / 1 - A / 2 with a total are

of 20-25-32 while traveling by Moto

Bike near Amar Mahal Junction

Tilak Nagar on 06/03/2022 a

around 06:00 p.m. and the police

complaint is already register for the

same vide complaint no.628/2022

Any person received my origina

registered Deed of Conveyance

RNG-6089-2011 duly registered in

the office of sub registrar Ratnagir

shall hand over the same or contac

me personally on the details give

Mr. Hardik Kishore Shah Roor

Building, Sarvodaya Nagar, L. B

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. श्रीनिवार नरहर महामुनी ऊर्फ श्री. श्रीनिवास एन. महामुनी

(१) फ्लॅट क्र.५०३, क्षेत्रफळ ५६० चौ.फु. सुप

बेल्टअप, ५वा मजला मधील ५० टक्के अविभाजी

शेअर. अधिकार. हक्क व हित (सदर फ्लॅट क्र. १

आणि अ. भागप्रमाणपत्र क्र. १९ मधील अनुक्रमांव

९१ ते ९५ धारक रु. ५०/– चे पाच पूर्णपर्णे भरण

केलेले शेअर्स व ब. भागप्रमाणपत्र क्र. १९ मधीर

पाच पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स (सदर शेअर्स) र

सदर फ्लॅट क्र. १ करिता आहे त्यातील ५० टक्के

अविभाजीत शेअर्स, अधिकार, हक्क व हित धारव

आहेत आणि (२) फ्लॅट क्र.६०३, क्षेत्रफळ ५६

चौ.फ. बिल्टअप. ६वा मजला मधील ५० टक्के अविभाजीत शेअर, अधिकार, हक्क व हित (सदर

फ्लॅट क्र. २ आणि अ. भागप्रमाणपत्र क्र. २:

मधील अनुक्रमांक १११ ते ११५ धारक रु. ५०

चे पाच पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स व ब

गागप्रमाणपत्र क्र. २३ मधील अनुक्रमांक ६०१

६०५ धारक रु. ५०/- चे पाच पर्णपणे भरण

केलेले शेअर्स (सदर शेअर्स) जे सदर फ्लॅट क्र.

करिता आहे त्यातील ५० टक्के अविभाजीत शेअर्स

अधिकार. हक्क व हित धारक आहेत आणि दोर्न्ह

फ्लॅट क्र. १ व २ हे ए विंग, वसंत सरिता इमारत

वसंत सरीता को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि

म्हणन जात सोसायटी. ९० फीट रोड. एचडीएफर्स

बँकेसमोर, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पुर्व)

मुंबई-४००१०१, जमीन् सीटीएस क्र.६९८, ६९९

६४० व ७०१. गाव पोईसर, नवीन सीटीएस क्र

६३८-सी, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा

सदर श्री. श्रीनिवास नरहर महामुनी ऊर्फ श्री. श्रीनिवास

एन. महामनी यांचे ०९.०४.२०२२ रोजी निध

झाले (मयत), त्यांच्या पश्चात (१) त्यांची पर्त्न

श्रीमती वर्षा श्रीनिवास महामुनी, (२) त्यांची मुलर्ग

कमारी श्रीया श्रीनिवास महामनी आणि (३) त्यांच

. ालगा श्री. व्यंकटेश श्रीनिवास महामुनी हे कायदेशी

ारसदार व प्रतिनिधी आहेत (सदर वारसदार

प्रतिनिधी), यांना मयताचे सदर शेअर्स क्र. १९

२३ व सर्दर फ्लॅट क्र. १ व २ मधील सर्व अविभाजीत

अधिकार (सामायीक व संयक्त) आहेत आणि

नोंदणीकत मक्तता करारनामानसार (१) कमारी श्रीय

श्रीनिवास महामुनी आणि (२) श्री. व्यंकटेश श्रीनिवास

महामनी यांनी सदर शेअर्स क्र. १९ व २३ व सद

फ्लॅट क्र. १ व २ मधील सर्व अविभाजीत शेअर्स

अधिकार, हक व हित याचे त्यांची आई श्रीमती

वर्षा श्रीनिवास महामुनी यांच्या नावे मुक्त केले आहेत

आम्ही खालील स्वाक्षरीकर्ता सदर फ्लॅट क्र. १

२ व शेअर्स क्र. १९ व २३ किंवा भागावर कोणतेर्ह

दावा किंवा मालकीत्वबाबत कायदेशीर वारसदा

किंवा अन्य दावेदार/आक्षेपकर्ता यांच्याकडन सद

फ्लॅट क्र. १ व २ व शेअर्स क्र. १९ व २३ करित

दावा/आक्षेपबाबत दस्तावेज व इतर पुराव्यांच्य

प्रतिसह खालील नमूद केलेल्या पत्त्यावर सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसात दावा किंवा आक्षेप

मागवित आहोत. जर उपरोक्त वेळेत दावा/आक्षेप

प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की. सद

फ्लॅटक्र. १ व २ व शेअर्सक्र. १९ व २३ व कोणताही दावा/आक्षेप नाही आणि सोसायटीकडून

सदर फ्लॉट क्र. १ व २ व शेअर्स क्र. १९ व २ करिता श्रीमती वर्षा श्रीनिवास महामुनी यांच्यानाव

सदर शेअर्स, सदस्यत्व हस्तांतर केले जाईल आणि

मालकीत्व स्विकारले जाईल व पुढे श्रीमती वर्षा

श्रीनिवास महामनी सदर फ्लॅट क्र. १ व २ व शेअस

क्र. १९ व २३चे मालक/वहिवाट अधिका

अशिलांचे वकील श्रीमती सुमन रार्ठ

मुंबई-४००१०१

राठी लेगीस्ट असोसिएटर

कार्यालय: ६०२/३१, संस्कृती, ९० फीट रोड, ठाकूर कॉम्प्लेक्स, कादिवली (पुर्व),

सही/

असतील.

ठिकाण : मुंबई

जाहीर नोटीस

कळविण्यात येते की गाव मौजे चिखलडों गरे

तालुका वसई, जिल्हा पालघर येथील सर्वे नं 182

हिस्सा नं . 17 एकुण क्षेत्र 0-02-60 हे . आर आकार रू • 0.23 ही जमिन मिळकत सातवारा सदरी श्री . जयेश चंद्रशेखर नेने हयांचे मालकीची आणि कब्जेवहीवाटीची असून सदर 0-02-60 हे . आर जमिन मिळकत माझे अशिल श्री . जयेश चंद्रशेखर नेने यांनी सदर मिळकतीवर बांधकाम परवानगी मिळणेबाबत मे . उपसंचालक नगररचना विभाग

वसई विरार शहर महानगरपलिका यांचेकडे अर्ज सादर केला आहे तरी सदर मिळकती संबधी

कोणाचाही कोणताही मालकी हक्क, विकी, कुळरग,

कब्जा, वारसा, गहाण, दान, वक्षीस, करार, वहीवाट,

मार्ग, मृत्यपत्र, कोर्ट, दरबार वा अन्य कोणत्याही

प्रकारचा हक्क, हितसंबध हिस्सा, अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत मला लेखी पुराव्यासह ही

नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून 14 दिवसांच्या आत

मला लेखी पुराव्यासह 109, शुभलक्ष्मी शॉपिंग सेंटर

वसंत नगरी, वसई पुर्व, जि • पालघर 401208 हया

पत्त्यावर कळवावे अन्यथा तसा कोणचाही

कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबध हिस्सा

अधिकार नाही व असल्यास तो सोडुन दिला आहे

असे समजण्यात येऊन व्यवहार पुर्ण केला जाईल

दिनांक : १३/०५/२०२२ वकील उच्च न्यायालय

खरेदीदाराचे वकील

कैलास ह. पाटील

याची नोंद घ्यावी .

दिनांक: १३.०५.२०२२

अर्स, अधिकार, हक व हित याचे कायद्यानुसा

या जागेचे मालक व धारक आहेत.

अनुक्रमांक ५८१ ते ५८५ धारक रु. ५०/-

No.25, 9th floor, Indraprastha

S. Marg, Mulund (West)

Mob. No. - 9920203107

Mumbai - 40008

on 07/04/2022.

यूनियन बैंक 🕠 Union Bank अन्धि कार्पोरेशल Andhra Corporation

चेतन तेंडुलक

डायरेक्टर

नमूद मालमत्तेच्या अनुसुचीमध्ये काही मुद्रण[े]दोष कुपया पुढील सुधारीत मजकुर वाचावा.

सीता अनुजकुमार जैसवाल, फ्लॅट क्र. ००४, डायमंड प्रिन्स सिटी कोहौसोलि., एमआयजी कॉम्प्लेक्सजवळ, मीरा-भाईदर रोड, मीरा रोड (पूर्व)

र्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत अ

की. दि. २२.०३.२०२२ रोजीच्या जाहीर सचनेत

टर्नर रोड शाखा: १९१/१९२. लक्ष्मी अपार्टमेंट. टर्नर रोड. वांद्रे पश्चिम, मुंबई-४०००५०

दूर.क्र.०२२-२६४२२०३४, २६५१०९३५ ई-मेलः ubin0541451@unionbankofindia.bank

ताबा सूचना (नियम-८(१)) (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकण्ड) ॲक्ट २००२ (कायदा क्र.५४/२००२) अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया, टर्नर रोड शाखेचे** प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी **०३.०२.२०२०** रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार **श्रीमती रेवती हिमांशु शाह** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून **६० दिवसांच्या** आत देय रक्कम **रु.६४,०७,२५०.५२/- (रुपये चौसष्ट लार सात हजार दोनशे पन्नास आणि पैसे बावन्न फक्त)** जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचि करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेच

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन बँक ऑफ इंडिया, टर्नर रोड शाखा** यांच्याकडे थकबाकी रक्कम **रु.६४,०७,२५०.५२/- (रुपये चौसष्ट लाख सात हजार दोनशे पन्नास आणि पैसे बावन्न फक्त)** आणि त्यावरील व्याज इत्यादी रक्कम जमा करावी.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसा

प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. स्थावर मालमत्तेचे वर्णन

दुकान क्र.५१, १ला मजला, झूम प्लाझा, सीटीएस क्र.१९, सेक्टर १, गाव बोरिवली, एल टी रोड आर.डी.पी.१, गोराई २, बोरिवली पश्चिम-४०००९१ महाराष्ट्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड दिनांक : ०५.०५.२०२२

यूनियन बैंक 🕖 Union Bank

ठिकाण: मुंबई

टर्नर रोड शाखा: १९१/१९२. लक्ष्मी अपार्टमेंट. टर्नर रोड. वांद्रे पश्चिम, मुंबई-४०००५० दूर.क्र.०२२-२६४२२०३४, २६५१०९३५ ई-मेलः ubin0541451@unionbankofindia.bank

प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

ताबा सूचना (नियम-८(१)) (स्थावर मालमत्तेकरिता)

त्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन् एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेंकण्ड) ॲक्ट २००२ (कायदा क्र.५४/२००२) अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया, टर्नर रोड शाखेचे** प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्सिमेन्ट रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी •३.•२.२•२• रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार **श्री. हिमांशु नरेंद्र शाह** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.६४,०६,७९८.६८/- (रुपये चौसष्ट लाख सहा हजार सातशे अठठयाण्णव आणि पैसे अडुसष्ट फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते.

. कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा ५ मे, २०२२ रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार क् नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी युनियन बँक ऑफ इंडिया, टर्नर रोड शाखा यांच्याकडे थकबाकी रक्कम **रु.६४,०६,७९८.६८/- (रुपये चौसष्ट लाख सहा हजार सातशे** अठठयाण्णव आणि पैसे अडुसष्ट फक्त) आणि त्यावरील व्याज इत्यादी रक्कम जमा करावी. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन द्कान क्र.५२, तळमजला, श्रुम प्लाङ्गा, सीटीएस क्र.१९, सेक्टर १, गाव बोरिवली, एल टी रोड, आर.डी.पी.१, गोराई २, बोरिवली पश्चिम-४०००९१ महाराष्ट्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

चतुसिमाः उत्तरेकडे - एल टी रोड पर्वेकडे - बी ए रोड

दिनांक ः ०५.०५.२०२२ ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

दक्षिणेकडे - आतील रस्ता

पश्चिमेकडे - शासकीय कामगार वसाहत

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील १) श्री. चिराग भरत गोर, २) श्रीमती उषा भरत गोर, ३) श्री. भरत प्रेमजी गोर व ४) श्री. हार्दिक भरत गोर यांनी मालक श्री. मोक्ष संजय खेतान यांच्याकडून फ्लॅट क्र. ५०१, ५ वा मजला, ए विंग, शाह आर्केड, शाह आर्केड एसआरए कोहौसोलि. म्हणून ज्ञात इमारत, राणी सती मार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, मालाड (पुर्व), मुंबई – ४०००९७ (यापुढे सदर फ्लॅट जागा) ही जागा खरेदी करण्याचे मान्य केले आहे. ज अर्थी **मे. शाह हाऊसकॉन प्रा.लि.** यांच्या दरम्यान झालेला दि. २४.१२.२००३ रोजीचे करारनामानुसार सदर फ्लॅट श्रीमती शारदादेवी ओ. खेतान व श्री. ओमप्रकाश के. अग्रवाल यांच्या नार्वे विक्री व हस्तांतरीत केले होते. सोसायटीचे खरेदीदारांनी शाह आर्केड एसआरए कोहौसोलि. नावाने सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केली. जे एमसीएस ॲक्ट १९६० अंतर्गत नोंद करून नोंदणी क्र. एमयुएम/एसआरए/एचएसजी/टीसी/१११७४/२०१६ अंतर्गत मिद केली आणि सदर सोसायटीने श्रीमती शारदादेवी ओ. खेतान व श्री. ओमप्रकाश वे अग्रेवाल यांच्या संयुक्त नावे अनुक्रमांक ७१ ते ७५ धारक भाग प्रमाणपत्र क्र. १५ चे ५ पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स वितरीत केले

ज्या अर्थी मालक श्री. ओमप्रकाश के. अग्रवाल यांचे १३.०३.२०१६ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात कायदेशीर वारसदार **१) श्रीमती शारदादेवी ओमप्रकाश खेतान २) श्री.** राजेश ओमप्रकाश खेतान व ३) श्री. संजय ओमप्रकाश खेतान आहेत.

दि. २७.०९.२०१७ रोजीचे मुक्तता करारनामानुसार जे दस्तावेज क्र. बीआरएल६-१०८९८/ २०१७ अंतर्गत नोंद आहे. त्याप्रमाणे १) श्री. राजेश ओमप्रकाश खेतान व २) श्री. संजय ओमप्रकाश खेतान (मुक्तकर्ता) यांनी सदर प्लॅटमधील त्यांचे वारसाहक्काचे अविभाजीत शेअर्स त्यांची आई श्रीमती शारदादेवी ओमप्रकाश खेतान यांच्या नावे हस्तांतरीत केल्याने सदर शाह आर्केड एसआरए कोहौसोलि. द्वारे त्यांच्या एकमेव नावे फ्लॅट निमयित करण्यात आला.

दि. ११.०१.२०२२ रोजीचे दस्तावेज क्र. बीआरएल१–३५६–२०२२ अंतर्गत दि. ११.०१.२०२२ रोजीचे बक्षीस खरेटीखतानसार सदर श्रीमती शारदादेवी ओमप्रकाश खेतान यांनी सदर फ्लॅट त्यांचा नात श्री मोक्ष संजय खेतान यांच्या नावे हस्तांतर केल्याने शाह आर्केड एसआरए कोहौसोलि द्वारे त्यांच्या एकमेव नावे फ्लॅट निमयित करण्यात आला

दस्तावेज अ.क्र. बीआरएल८-५७२५-२०२२ धारक नोंदणीकृत नुसार दि. ३१.०३.२०२२ रोजीचे विक्री करारनामा नुसार सोसायटीचे मालक व सदस्य असलेले श्री. मोक्ष संजय खेतान यांनी सदर फ्लॅटमधील त्यांचे अधिकार, हक व हित १) श्री. चिराग भरत गोर, २) श्रीमती उषा भरत गोर, ३) श्री. भरत प्रेमजी गोर व ४) श्री. हार्दिक भरत गोर यांच्या नावे योग्य रकमेनुसार हस्तांतर करण्याचे मान्य केले आहे.

जर कोणा व्यक्तीस/बँकेस, वित्तीय संस्थेस सदर फ्लॅट जागेवर किंवा अन्य कोणासही किंवा कोणत्याही भागावर वारसाहक, ताबा, विक्री, भाडेपट्टा, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास, मालकी हक्क, परवाना, कायदेशीर हक्क, परिरक्षा किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खाली दिलेल्या पत्त्यावर खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सचना प्रकाशन तारखेपासन १० दिवसांत कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की. कोणताही दावा नाही किंवा दावा असल्यास ते त्याग किंवा स्थगित केले आहे आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय

विक्री व्यवहार पूर्ण केला जाईल. (डी. एस.शेखावत) विकल उच्च न्यायालय. दिनांक: १३/०५/२०२२ प्लॉट क्र.९३/डी-०९, गोराई-१, बोरिवली (प), मुंबई-४०००९२.

गॅलेक्सी क्लाऊड किचेन्स लिमिटेड

सीआयएनःएल१५१००एमएच१९८१पीएलसी०२४९८८ आयलेट हाऊस, एम.एस.पटेल कंपाउंड, शाह इंडस्टियुल इस्टेट, साकी–विहार, अंधेरी (पू.), मुंबई–४०००७२ दरध्वनी: १२२-२८०३९४०५, ईमेल:investors@galaxycloudkitchens.in

३१.०३.२०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीयवर्षाकरीता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल									
						(रु. लाखात)			
अ.		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष					
क्र.	तपशील	३१.०३.२०२२	३१.१२.२०२१	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१			
٩	कार्यचलनातून एकूण महसूल (निव्वळ)	9२८७.३9	940६.८६	990.00	8८७०.११	39८२.७३			
۲ ۳	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(१५.१४)	४१.६०	48.32	८९.६१	(५६२.४६)			
	(विशेष साधारण बाबनंतर)	(१५.१४)	४१.६०	48.32	८९.६१	(५६२.४६)			
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(१५.१४)	४१.६०	48.32	८९.६१	(५६२.४६)			
ч	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा)	(१४.१५)	39.24	30.80	48.43	(६०३.८९)			
Ę	समभाग भांडवल	8883.00	8883.00	8883.00	8883.00	00.\$988			
(g	उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व) (रू.१०/– प्रत्येकी) मृळ व सौमिकृत	(0.03)	0.09	0.92	0.20	(9.28)			

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१.०३.२०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. उपरोक्त वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.galaxycloudkitchens.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

गॅलेक्सी क्लाऊड किचेन्स लिमिटेड

ठिकाण: मुंबई दिनांकः १२.०५.२०२२ आमचे अशील अर्थात १) श्री. नरेश दिनकर पाटील

व २) दिनकर लक्ष्मण पाटील हे जमीन सर्व्हे क्र २७२, हिस्सा क्र. ८/३, क्षेत्रफळ ४०० चौ.मी. तसे[.] त्यावर बांधलेले घर मालमत्ता क्र. केएस ०१/८७ वॉड क्र. १, एकूण क्षेत्रफळ ११३७ चौ.फ्. बिल्टअप क्षेत्र गाव कासारआळी, तलावपाडा, कासारआळी, वैतरण पोस्ट दहिसर, तालुका वसई, जिल्हा पालघर (जुन जिल्हा ठाणे) येथील जागेवरील बिगर शेत जमीन ालमत्तेचे विद्यमान मालक आहेत

द्यमान मालकांनी दि. १४ डिसेंबर २०१७ रोजीरं नोंदणी अनुक्रमांक वसई-२-१०६५१/२०१७ अंतर्गत नोंदणीकृत दि. १२ डिसेंबर, २०१७ रोजीचे नोंदणीकृत रणामार्फत उपरोक्त मालमत्तेच्या प्रतिभूतीसमोर वस प्रगती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडकडून रु २०,००,०००/- (रुपये वीस लाख फक्त) या कर कमेनुसार प्राप्त केले होते, उपरोक्त कर्ज रक्कम परतफेड क्त्यानंतर पुनःअभिहस्तांकन करारनामा निष्पादित व नोंदणीकृत करण्यात आला.

आता आमचे अशील १) श्री. नरेश दिनकर पाटील २) दिनकर लक्ष्मण पाटील यांना उपरोक्त मालमत्तेव वसई विकास सहकारी बँक लिमिटेडकडून कर्ज घेण्याच इच्छा आहे. जर कोणी बँका, क्रेडिट सोसायटी, वित्तीर कंपनी, पतपेढी यांना सदर मालमत्तेवर दावा असल्यार त्यांनी योग्य कागदपत्रे, पुरावे व लागू दस्तावेर्ज पुराव्यांसह १४ दिवसांत कळवावे.

जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदार यांना व नमुद जागा किंवा कोणत्याही भागावर विक्री मालकीत्व, हस्तांतरण, अदलाबदल, अधिभार, बोजा करारनामा, बक्षीस, वहिवाट, उपवहिवाट, भाडेपट्टा उपभाडेपट्टा, ताबा, परवाना, मालकी हक्क, वारसा हक्क तारण, कर्ज, न्यास, परिरक्षा, देणगी, कायदेशीर हक्क लिस पेन्डन्स किंवा अन्य इतर प्रकारे कोणताह अधिकार, हक्क, दावा, हित किंवा आक्षेप असल्या त्यांनी लेखी स्वरुपात सर्व आवश्यक दस्तावेज ाव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१**: (**चौदा)** दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्त्याकः कळवावे. अन्यथा असे दावा/आक्षेप किंवा मागर्ण त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजत जाईल आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहा

ठिकाण: मुंबई सही/- एस.जी.एम. ॲण्ड असोसिए (ॲडव्होकेटस्, उच न्यायालय) ए/२०४, विन्सवे कॉम्प्लेक्स, २रा मजल जुनी पोलीस लेन, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९

दिनांक: १३.०५.२०२२

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील **श्रीमती कमलादेवी** साधू सिंग या पूजा शांतीनगर को-ऑप हौसोलि., इमारत क्र. सी-८/९ सेक्टर ४, शांतीनगर, मीरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे ४०११०७ या सोसायटीचे मयत सदस्य माझ्या अशिलांचे पती **साधू सिंग करतारचंद** यांच्य पह ५० टक्के संयुक्त सदस्य भागधारक आहेत म्लॅट क्र. १२, सोसायटीची सी-९ इमारत मधील जागा जी मयत सदस्य साधू सिंग करतारचंद यांच्या) नावे आहे, यांचे कोणतेही त्रारसदार न नेमता २८.०९.२०२१ रोजी निधन झाल्यानंतर त्यांच्या पश्चात मी १) श्रीमर्त क्रमलादेवी साधू सिंग, ७९ वर्षे, पत्नी, २) संदिप साधू सिंग रेखी, मुलगा, ५२ वर्षे, ३) सुखचंदन साधू सिंग रेखी, मुलगा ५२ वर्षे, ४) मिनु रेखी, मुलगी हे वारसदार असून त्यांच्या नावे हस्तांतर करण्यासाठी वरील क्र. २ व १ यांनी माझे अशील श्रीमती कमलादेवी साध सिंग यांच्या नावे एनओसी-प्रतिज्ञापत्र दिले

सदर जाहीर सूचनेद्वारे खालील स्वाक्षरीकत्योंर्न पदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांच्य कालावधीत सोसायटीचे भांडवल/मालमत्तेतील नयत सदस्याचे सदर शेअर्स व हित हस्तांतरणासाठी सोसायटीचे भांडवल, ।।लमत्तेतील मयत सदस्याचे शेअर्स व हित त्र इतर पुराव्यांच्या प्रतिंसह कायदेशीर वारसदार ा इतर दावेदारांकडून दावा किंवा आक्षेप मागविले आहेत. जर वर विहित कालावधीत दावा/आक्षेप गप्त न झाल्यास श्रीमती कमलादेवी साधू सिंग यांच्या नावे सोसायटीचे उप-विधीअंतर्गत तरतटीप्रमाणे सोसायटीचे भांडवल /मालमनेतील मयत सदस्याचे शेअर्स व हित यासह व्यवहार रण्यास सोसायटी मुक्त असेल.

सुरेश डी. सुतार (वकील उच्च न्यायालय) ए-३/४४, सुयोग शांतीनगर कोहौसोलि.. सेक्टर ४, शांती नगर, मिरा रोड (पूर्व)**,** जेल्हा ठाणे–४०११०७.

दिनांक: १३.०५.२०२३

फिनकर्व्ह फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड PUBLIC NOTICE otice is hereby given that Mr. Shantaram S. awan is owner's of the Flat No.B/201, 2nd or, area 530Sq.ft., A/B/C wing in Building noor, area 530Sq.ft., A/B/C wing in Building known as an NAINA APART MENTS situated at village Nilemore, Nallasopara (W), Tal. Vasai, Dist. Palghar-401203 misplaced /lose original copy of Agreement for Sale dated 29.07.1997 vide is registration No.Vasai 2-3245/1997 hetween Ms. Nacabura 2-3245/1997

vide is régistration No.Vasai 2-3245/199/ between M/s. Nageshwar Developers by its proprietor Shri. Amratlal shah.and Mr. Shantaram S. Chawan of the said flat. If anybody has any objection of whatsoever nature shall inform to the undersigned at her office with all documentary evidence with in a period 14 days from the date of publication of this notice in newspaper, failing which no claim shall be considered.

Adv. Akhtarjaha Sayyed (Mob.9503524348) Bunglow no.33, Ambawadi Bunglow Scheme Near Vitthal Mandir, Waliv, Vasai (E)-401208

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **मे.**

बेक्स मेटल्स, भागीदारी संस्था यांनी

बिगरशेत जमीन प्लॉट क्र. ई-२३७, क्षेत्रफळ

४०० चौ.मी. सर्व्हे क्र. ११७९ तसेच त्यावर

असलेले सरंचना/फॅक्टरी इमारत क्षेत्रफळ

१७७.०८ चौ.मी., जमनागिरी इंडस्ट्रीयत

इस्टेट, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा जामनग

व व जामनगर महापालिका मर्यादेत

असलेली जागेचे तत्सम तारण बँक ऑफ

बडोदा, कुलाबा शाखा, मुंबई यांच्या नावे

केले आहे आणि पुढील मूळ अधिकार

१) गुजरात इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉप्रोरेशन

(भाडेपट्टा देणारे) एक भाग आणि मे. बेक्स

मेटल्स (भाडेपट्टाधारक) अन्य भाग यांच्य

दरम्यान झालेला दि. १२.०३.२०१४ रोजीचे

भाडेपट्टा करारनामा तसेच मूळ पावती क्र.

एलकेटी/१४२१/२०१४ दि. १२.०३.२०१४

२) गुजरात इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉप्रोरेशन

(भाडेपट्टा देणारे) एक भाग आणि मे. बेक्स

मेटल्स (भाडेपट्टाधारक) अन्य भाग यांच्या

दरम्यान झालेला दि. ०२.०४.२०१२,

३१.०५.२०१२, ०८.०८.२०१३ व

१२.०३.२०१४ रोजीचे पूरक करारनामा व

दि. १७.११.१९९२ रोजीचा भाडेपट्टा

वर नमूद अधिकार करारनामा हरविले

जर कोणा व्यक्तीकडे वरील दस्तावेजांच

ताबा असल्यास त्यांनी बँक ऑफ बडोदा

कुलाबा शाखा यांनी त्यांचे पुढील पत्त्यावर

शहीद भगतसिंग रोड, कुलाबा, मुंबई

x0000५ येथे ७ दिवसांत कळवावे अन्यथ

वर नमूद दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतिंवर

बँक ऑफ बडोदाकडून प्रक्रिया केली जाईल

आणि प्रमाणित प्रतिंच्या आधारावर दिलेले

प्रमाणपत्र कायद्यानुसार वैध ठरविले

सही/

मुख्य व्यवस्थापक

आहेत आणि सापडलेले नाहीत

करारनामा

जातील.

ठिकाण: मुंबई

दिनांक: १२.०५.२०२२

दस्तावेज जमा केले आहेत

सीआयएन: एल६५९९०एमएच१९८४पीएलसी०३२४०३ नोंदणीकृत कार्यालय: २०२/अ, ०२रा मजला, ट्रेड वर्ल्ड, डी-विंग, कमला मिल्स कंपाउंड, एस.बी. मार्ग, लोअर परेल पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र - ४०००१३. **दूर.:**(०२२) ४२४४१२००; ई-मेल: finkurvefinancial@gmail.com, वेबसाईट: www.arvog.com

टपाल मतदान सूचना आणि ई-वोटिंगची माहिती

ादस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, टपाल मतदान सूचना, सदर सूचनेमध्ये नमूद केलेल्या प्रावांवर सभासदांची मंजूरी मिळवण्यासाठी ज्या सदस्यांचा ई-मेल पत्ता कंप्रनीकडे किंवा डिपॉझिटरी , डेपॉझिटरी सहभागी यांच्याकडे नोंदणीकृत आहे त्यांना नोंद दिनांक शुक्रवार, ०६ मे, २०२२ रोजी लेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात आली आहे. कंपनीने दि.१२ मे २०२२ पर्यंत टपाल मतदान सूचना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने पाठविण्याचे काम पूर्ण करेल.

प्तहकार मंत्रालयाने जारी केलेल्या ०८ डिसेंबर २०२१ रोजी जारी केलेल्या सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२१ चे पालन करताना इतर संबंधित परिपत्रके, टपाल मतदान सूचना आणि टपाल मतदा-फॉर्मची वास्तविक प्रत आणि प्री-पेड व्यवसाय उत्तर लिफाफा टपाल मतदानाकरिता सदस्यांना पाठवलेला नाही. सदस्यांचे अनुमती/विरोधाचे पत्रव्यवहार फक्त रिमोट ई-वोटिंग प्रणालीनेच घेतले जाईल.

टपाल मतदान सूचना कंपनीच्या www.arvog.com वर आणि बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर www.bseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. ज्या सदस्यांना टपाल मतदान सूचना प्राप्त झाली नाही ते वर नमूद केलेल्या वेब पत्त्यावरून ती डाउनलोड करू शकतात.

रिमोट ई-व्होटिंगकरिता सूचनाः

कंपनीने रिमोट ई-व्होटिंग सुविधेकरिता एनएसडीएल ची सेवा प्रदान केली आहे. रिमोट ए-व्होटिंगद्वारे मत देण्याची तपशीलवार प्रक्रिया टपाल मतदान सूचनेत प्रदान केली गेली आहे. मतदानाचा हक नोंद तारखेनुसार सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत इकिटी शेअर्सच्या भरणा केलेल्या मूल्यावर गणला जाईल. नोंद तारखेनुसार सदस्य नसलेली कोणतीही व्यक्ती ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळेल. खाली नमूद केलेल्या कालावधीत सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देऊ शकतात

रिमोट ई-वोटिंगची सुरुवात शुक्रवार, १३ मे २०२२ रोजी स. ०९.०० वा. (भाप्रवे) शनिवार, ११ जून, २०२२ रोजी सायं. ०५.०० वा. (भाप्रवे) उपरोक्त तारीख आणि वेळेनंतर ई-वोटिंगला परवानगी दिली जाणार नाही; तदनंतर उपरोक्त कालावधी गंपल्यानंतर एनएसडीएलद्वारे ई-व्होटिंग पध्दत अक्षम केली जाईल.

अ. डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात भागधारणा असलेले सदस्य त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांचा ईमेल पत्ता नोंदणी / अपडेट करू शकतात ज्यांच्याकडे ते त्यांचे डीमॅट खाते ठेवतात.

ज्या सदस्यांनी वास्तविक स्वरूपात भागधारणा घेतली आहेत आणि ज्यांनी त्यांचे ईमेल परे कंपनी / लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतर प्रतिनिधी) कडे नोंदणीकृत केलेले नाहीत, ते त्यांचे ईमेल पत्ते https://linkintime.co.in/emailreg/ email_register.html या लिंकला भेट देऊन नोंदणीकृत करू शकतात.

ठराव, मंजूर झाल्यास, रिमोट ई-वोटिंगच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शनिवार, ११ जून, २०२२ रोजी

ई-वोटिंगचे निकाल कंपनीतर्फे सोमवार, १३ जून २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी www.arvog.com या वेबसाइटवर घोषित केले जातील आणि बीएसई लिमिटेडला www.bseindia.com वर कळवले जातील आणि ते एनएसडीएल च्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर देखील उपलब्ध

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब् भागधारकांकरिता (एफएक्यू) आणि भागधारकांकरिता ई-वोटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह् शकता किंवा एनएसडीएल च्या (पत्ता : टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०००१३) शी संपर्क साधा किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९० /१८०० २२४४३० वर किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा.

मंडळाच्या आदेशानुसा फिनकर्व्ह फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड

सही/

दिनांक : १२ मे २०२२

सनी पारेख कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

यूनियन बैंक Union Bank

Andhra

ASSET RECOVERY BRANCH: 26/28-D, Connaught Place, New Delhi-110 001 (Working at M-35, First Floor, Outer Circle, Connaught Place, New Delhi-110 001)

E-mail: arbdelhi@unionbankofindia.b

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY 30 DAYS E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE ASSETS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISO TO RULE 8(6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULE, 2002 NOTICE of 30 days is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the POSSESSION of which has been taken by the Authorized Officer of Union Bank of India (Secured Creditor), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on dated 17.06.2022 at 01.00 p. m. to. 03.00 p. m. below, for recovery of dues as mentioned hereunder to Union Bank of India from the below mentione Borrower(s) & Guarantor(s). The Reserve Price and the Earnest Money Deposit are also mentioned hereunder :-

imes DATE AND TIME OF E-AUCTION FOR PROPERTY : 17.06.2022 at 01.00 p. m. to 03.00 p. m. imesName of the Borrower, Co-Applicant & Guarantor :- 1. M/s. Gupta Trading | Amount due : ₹ 14,61,00,256.06 (Rs. Fourteen Crores Sixty One ompany 2. Mr. Himanshu Gupta (Partner) 3. Mrs. Shashi Bala Gupta (Partner) Lac Two Hundred Fifty Six and Paise Six Only) as of 31.05.2019 4. Mrs. Krishna Devi Gupta (Partner) plus interest w. e. f. 01.06.2019 and other expenses. Property No. 1 :- An office premises admeasuring about 233.50 sq. fts. Carpet area (i. e. 21.7 sq. mtrs.), bearing office No. A-404, 4th floor, in the building

rnown as **"Groma house",** constructed on all that piece and parcel of land admeasuring 6031.00 sq. mtrs., bearing plot No. 14C, in Sector-19, lying being at situated at Vashi, Navi Mumbai-400 703, district Thane and bounded as follows:- 🖈 On or towards North by: 3 mtrs. wide road; 🖈 On or towards the South by: Tata Power Line; *On or towards the East by: Plot No. 14-B & *On or towards the West by: Plot No. 14. = Reserve Price : ₹ 43,00,000/- = Earnest Money to be Deposited : ₹ 4,30,000/- = Date of Demand notice : 18.06.2019 = Date of possession notic 03.03.2022 (UNDER SYMBOLIC POSSESSION)

For registration, login and bidding rules visit https://www.mstcecoomerce.com/auction/home/ibapi/index.jsp

For details terms and condition of sale please refer to the link provided https://www.unionbankofindia.co.in/english/home.aspx

For Further Details Contact: MR. RAJESH KUMAR GUPTA, Authorised Officer,

Mob. No. 9958882026 (During office Hours)

Date: 10.05.2022 Authorised Office **Union Bank of India** Place: New Delh

■ Fullerton ■■ Grihashakti Traada hai toh Raasta hai

FULLERTON INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED Registered office address: Megh Towers, 3rd Floor, Old No. 307, New No. 165, Poonamallee High Road, Maduravoyal, Chennai - 600 095 Tamil Nadu Toll free no. 1800 102 1003 | Email : grihashakti@fullertonindia.com | IRDAI COR NO : CA0492

1. Extract of Audited Financial Results for the year ended 31 March 2022

Website: www.grihashakti.com | CIN number: U65922TN2010PLC076972

Particulars	Quarter ended Mar 31, 2022	Quarter ended Dec 31, 2021	Quarter ended Mar 31, 2021	Year Ended Mar 31, 2022	Year Ended Mar 31, 2021
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited
1. Total Income from Operations	13,665	12,363	12,817	50,385	52,587
2. Net Profit / (Loss) for the year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	897	2,851	(5,582)	2,261	(7,408)
3. Net Profit / (Loss) for the year before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	897	2,851	(5,582)	2,261	(7,408)
4. Net Profit / (Loss) for the year after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	672	2,135	(4,164)	1,686	(5,551)
5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	663	2,144	(4,123)	1,720	(5,555)
6. Paid-up Equity Share Capital	30,803	30,803	30,803	30,803	30,803
7. Reserves (excluding Revaluation Reserves) **	36,452	35,791	34,731	36,452	34,731
8. Securities Premium Account	40,186	40,186	40,186	40,186	40,186
9. Net Worth	66,919	66,163	65,266	66,919	65,266
10. Outstanding Debt	3,65,951	3,85,657	3,93,667	3,65,951	3,93,667
11. Debt Equity Ratio	5.5x	5.8x	6x	5.5x	6x
12. Earnings Per Share (EPS) (of ₹10/- each) (in ₹)					
- Basic*	0.22	0.69	(1.35)	0.55	(1.94)
- Diluted*	0.22	0.69	(1.35)	0.55	(1.94)

*The EPS for the quarters are not annualised. ** Includes Securities Premium Account

2. Fullerton India Home Finance Limited ('The Company') is a public limited company domiciled in India and incorporated under the provisions of Companies Act, 1956. The Company is a Housing finance company ('HFC') registered vide Registration number 07.0122.15 dated 14 July, 2015 with the National Housing

3. These financial results have been prepared in accordance with Regulation $52\,$ of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended (the 'Listing Regulations') and recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards, notified under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016, other relevant provisions of the Act, guidelines issued by the RBI as applicable to NBFCs, HFCs and other accounting principles generally accepted in India.

4. Financial results for the year ended March 31, 2022, were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on May 11, 2022 and audited by statutory auditor, pursuant to Regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended.

results filed with the National Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the website of the stock exchange i.e. www.nseindia.com and the Companies website www.grihashakti.com.

> For and on behalf of the Board of Directors of **Fullerton India Home Finance Company Limited**

Ajay Pareek Non-Executive Director DIN: 08134389

Date: May 11, 2022

सही/ सुनील बियानी संचालव डीआयएन:००००६५८३ 5. The above is an extract of the detailed format of quarterly and yearly financial